

# SIEMENS

Extract of standalone unaudited financial results for the quarter and nine months ended 30 June 2018

(₹ in millions)

No.	Particulars	Quarter ended		Nine months ended	Year ended
		30 June	30 June	30 June	30 September
		2018 (Unaudited)	2017 (Unaudited)	2018 (Unaudited)	2017 (Audited)
1	Total income from operations	30,730	27,587	87,859	113,483
2	Net Profit for the period (before exceptional items and tax)	3,211	2,492	9,520	11,016
3	Net Profit for the period before tax (after exceptional items)	3,211	2,492	9,520	16,691
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)	2,044	1,629	6,147	11,336
5	Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit / (loss) for the period and Other comprehensive income (after tax)]	2,043	1,620	6,072	11,411
6	Equity Share Capital	712	712	712	712
7	Earnings Per Share (EPS) of ₹ 2 each (in Rupees)*				
	- Basic and diluted EPS before exceptional items	5.74	4.57	17.26	19.80
	- Basic and diluted EPS after exceptional items	5.74	4.57	17.26	31.83
	- Basic and diluted EPS for continuing operations (before exceptional items)	5.74	4.57	17.26	19.80
	- Basic and diluted EPS for discontinued operations (before exceptional items)	-	-	-	-
	* not annualised except year end EPS				

**Notes:**

- The Government of India introduced Goods and Service Tax ("GST") with effect from 1 July 2017 which partly replaced excise duty. Consequently, the revenue from operations for the quarter, nine months ended 30 June 2017 and year ended 30 September 2017 (upto period ended 30 June 2017) is inclusive of excise duty recovered. Corresponding excise duty expense has been disclosed separately.
- The exceptional items (all of which relate to earlier periods) for the:
  - nine months ended 30 June 2017 and year ended 30 September 2017 includes profit on sale of wind power business forming part of Power and Gas segment of the Company amounting to ₹ 72 million (excluding tax impact ₹ 16 million) and;
  - year ended 30 September 2017, includes profit on sale of property located at Worli, Mumbai amounting to ₹ 5,603 million (excluding tax impact ₹ 1,373 million).
- The Board of Directors of the Company, at their meeting held on 21 February 2018, has agreed in-principle, subject to terms and conditions to be determined, to sell
  - its Mobility Division and Rail Traction Drives business (included in Process Industries and Drives Division which provides products and services to Mobility Division) as also its wholly owned subsidiary Siemens Rail Automation Private Limited, to Siemens AG, Germany ("SAG") or its subsidiary.
  - its Mechanical Drives business (included in Process Industries and Drives Division) to SAG or its subsidiary.

Consequent to such in-principle approval, the Board of Directors have constituted a Committee of Directors to determine the consideration, terms and conditions and such other matters as may be considered expedient with respect to the aforesaid proposed transactions and make recommendations thereon to the Board of Directors for its consideration.
- The above is an extract of the detailed format of Quarterly / Six months financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / nine months financial results are available on the Stock Exchange websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and on the Company's website ([www.siemens.co.in](http://www.siemens.co.in)).

Place : Mumbai  
Date : 8 August 2018

**Siemens Limited**  
Corporate Identity Number: L28920MH1957PLC010839  
Registered office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080  
Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030  
Tel.: +91 22 3967 7000; Fax: +91 22 2436 2403  
Email / Contact: Corporate-Secretariat.in@siemens.com / [www.siemens.co.in/contact](http://www.siemens.co.in/contact)  
Website: [www.siemens.co.in](http://www.siemens.co.in)

For Siemens Limited

**Sunil Mathur**  
Managing Director and  
Chief Executive Officer

**THE ODISHA MINING CORPORATION LIMITED**  
OMC House, Bhubaneswar-751001, Odisha  
CIN: U13100OR1956SGC000313, [www.omcltd.in](http://www.omcltd.in)

**OMC DISHA**  
NEW OPPORTUNITIES

**CAD-701 EXPRESSION OF INTEREST**

**Contributory Provident Fund for the Staff of Odisha Mining Corporation Ltd., Bhubaneswar** is desirous to invest its Trust Fund amounting to Rs. 7.00 Crore in Categories- I & II on dt. 09.08.2018.

Interested Brokers/Dealers are requested to visit our website [www.omcltd.in](http://www.omcltd.in) for detail.

I&PR No- 30005/11/0066/18-19 **Secretary(CPF)**

**TENDER NOTICE**

SBI Funds Management Private Limited (SBIFM) invites e-tenders from eligible vendors for Procurement and Implementation of Digital Signage Solution at SBIFM. The complete Request for Proposal (RFP) documents are available for download at <https://sbi.abcpocure.com/EPROC/>

Interested bidders must submit their technical and commercial bids through e-tendering as mentioned in the RFP documents. The Company reserves the rights to reject any or all the proposals without assigning any reason therefor.

**Last Date for Submission of proposals is 6 PM on 16<sup>th</sup> August, 2018.** For any query on this tender notice, interested bidders may contact the Head - Information Technology

**SBI FUNDS**  
MANAGEMENT PVT. LTD.

**SBI Funds Management Private Limited**  
(A Joint Venture between SBI & AMUNDI), (CIN: U65990MH1992PTC065289),  
9th Floor, C-38 & 39, Crescenzo, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051  
Tel.: 91- 22- 61793000

**Radio City**  
A JAGRAN INITIATIVE

**MUSIC BROADCAST LIMITED**  
CIN: L64200MH1999PLC137729

Registered Office: 5<sup>th</sup> Floor, RNA Corporate Park, Off. Western Express Highway, Kalanagar, Bandra (East), Mumbai - 400051, India  
Tel. No.: +91 22 66989100 | FaxNo.: +91 22 26429113  
E-mail: [cs@myradiocity.com](mailto:cs@myradiocity.com) | Website: [www.radiocity.in](http://www.radiocity.in)  
Company Secretary & Compliance Officer: Mr. Chirag Bagadia

**CORRIGENDUM TO THE PUBLIC ANNOUNCEMENT DATED TUESDAY, 31 JULY 2018 AND PUBLISHED ON WEDNESDAY, 1 AUGUST 2018, BY MUSIC BROADCAST LIMITED FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS/BENEFICIAL OWNERS OF EQUITY SHARES OF MUSIC BROADCAST LIMITED**

This corrigendum ("Corrigendum") is in continuation of, and should be read in conjunction with, the Public Announcement dated Tuesday, 31 July 2018 and published on Wednesday, 1 August 2018 (the "Public Announcement") by Music Broadcast Limited (the "Company") for buyback by the Company of its fully paid-up equity shares of the face value of INR 10 (Indian Rupees Ten Only) ("Equity Shares") each from its shareholders/beneficial owners other than the persons in control, promoters and promoter group of the Company, from the open market through stock exchange mechanism i.e. using the electronic trading facilities of the stock exchanges where the Equity Shares are listed i.e., National Stock Exchange of India Limited ("NSE") and BSE Limited ("BSE") (collectively, "Stock Exchanges"), for a total amount not exceeding INR 57,00,00,000 (Indian Rupees Fifty Seven Crores Only) ("Maximum Buyback Size"), and at a price not exceeding INR 385 (Indian Rupees Three Hundred Eighty Five Only) per Equity Share ("Maximum Buyback Price"), payable in cash (the process being referred hereinafter as "Buyback").

The terms used but not defined in this Corrigendum shall have the meanings as assigned in the Public Announcement.

Given the Maximum Buyback Size and the Maximum Buyback Price, the indicative maximum number of Equity Shares proposed to be bought back by the Company would be 14,80,519 (Fourteen Lakhs Eighty Thousand Five Hundred Nineteen Only) Equity Shares. Accordingly, the shareholders/beneficial owners of the Company are requested to note the following revisions to the Public Announcement.

- Paragraph 2.4 of Part A of the Public Announcement shall now read as follows:  
*At the Maximum Buyback Size and the Maximum Buyback Price, the indicative maximum number of Equity Shares bought back would be 14,80,519 (Fourteen Lakhs Eighty Thousand Five Hundred Nineteen Only) Equity Shares ("Maximum Buyback Shares"). If the Equity Shares are bought back at a price below the Maximum Buyback Price, the actual number of Equity Shares bought back could exceed the indicative Maximum Buyback Shares (assuming full deployment of the Maximum Buyback Size) but will always be subject to the Maximum Buyback Size. The Maximum Buyback Shares will not exceed 25% of the total number of Equity Shares in the total paid-up equity capital of the Company. The Maximum Buyback Size will not exceed 15% of the total paid up capital and free reserves of the Company. The Company will comply with the requirement of maintaining a minimum public shareholding of at least 25% of the total paid up Equity Share capital of the Company as provided under Regulation 38 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, during the Buyback period and upon completion thereof.*
- Paragraph 2.2 of Part B of the Public Announcement shall now read as follows:  
*At the Maximum Buyback Price and for Maximum Buyback Size, the indicative Maximum number of Equity Shares bought back would be 14,80,519 (Fourteen Lakhs Eighty Thousand Five Hundred Nineteen Only) Equity Shares. If the Equity Shares are bought back at a price below the Maximum Buyback Price, the actual number of Equity Shares bought back could exceed the indicative Maximum Buyback Shares (assuming full deployment of Maximum Buyback Size) but will always be subject to the Maximum Buyback Size.*

All other information and terms of the Buyback as disclosed in the Public Announcement shall remain unchanged.

**DIRECTORS' RESPONSIBILITY**

As per Regulation 19(1)(a) of the Buyback Regulations, the Board accepts full responsibility for the information contained in this Corrigendum and confirm that the information in this Corrigendum contains true, factual and material information and does not contain any misleading information.

For and on behalf of the Board of Directors of **Music Broadcast Limited**

**Vijay Tandon** Chairman  
DIN : 00156305

**Apurva Purohit** Director  
DIN : 00190097

**Chirag Bagadia** Company Secretary

Date : August 08, 2018  
Place : Mumbai

PRESSMAN

**McDOWELL HOLDINGS LIMITED**  
CIN: L05190KA2004PLC033485  
Registered Office: 'UB Tower', Level 12, UB City, 24, Vittal Mallya Road, Bengaluru - 560 001  
E-mail: [mhlinvestor@ubmail.com](mailto:mhlinvestor@ubmail.com) Website: [www.mcdowellholdings.co.in](http://www.mcdowellholdings.co.in) Tel.: +91 80 3985 6500 Fax: +91 80 2227 4890

**EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2018**  
(Rs in Lakhs)

Sl. No	Particulars	Quarter ended 30-06-2018	Quarter ended 31-03-2018	Corresponding 3 months ended in the previous year 30-06-2017	Year to dated ended 31-03-2018
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income	-	2.08	0.74	103.96
2.	Net Loss from ordinary activities after tax	(30.19)	(34.02)	(137.12)	(160.84)
3.	Net Profit for the period after tax (after Extraordinary items)	(30.19)	(33.93)	(137.12)	(160.74)
4.	Equity Share Capital	1,399.23	1,399.23	1,399.23	1,399.23
5.	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance sheet of Previous year)	-	-	-	-
6.	Earnings Per Shares (before extraordinary items)				
	i. Basic (Rs.)	(0.22)	(0.24)	(0.98)	(1.15)
	ii. Diluted (Rs.)	(0.22)	(0.24)	(0.98)	(1.15)
7.	Earnings Per Shares (after extraordinary items)				
	i. Basic (Rs.)	(0.22)	(0.24)	(0.98)	(1.15)
	ii. Diluted (Rs.)	(0.22)	(0.24)	(0.98)	(1.15)

Note: The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results for the quarter ended 30th June, 2018 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of it along with the financial notes to accounts together with qualified Limited Review Report of the Statutory Auditors are available on the Stock Exchange website; <http://www.bseindia.com> and <http://www.nseindia.com> and on the Company website; [mcdowellholdings.co.in](http://mcdowellholdings.co.in)

By the Authority of the Board

Place : Delhi  
Date : 07-08-2018

**M S Kapur**  
Chairman

**WEBSOL ENERGY SYSTEM LIMITED**  
CIN: L2307WB1990PLC048350  
Regd. Off.: 48, Premalita Choudhary Sarani, Plot No. 849, Block - P, 2nd Floor, Kolkata-700 053, New Alipore, Ph: (033) 2400-0419, Fax: 2400-0375.  
Corp. Off. & Plant: Sector - II, Falta Special Economic Zone, Falta, 24 Parganas (South), Ph: 743504, West Bengal, India; Ph: 03174-222932; Fax: 03174-222953.  
Website: [www.websol.com](http://www.websol.com)

**Board meeting to consider Unaudited Financial Result for the quarter ended 30th June, 2018 and Notice of Trading Window Closure and Re-opening.**

We are pleased to inform you that meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on 14.08.2018 at the Registered Office of the Company, interalia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results for the quarter ended 30.06.2018.

Further, pursuant to read with the new of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 which is effective from 15.05.2015, the trading window in respect of dealings in the Equity Shares of the Company will remain closed for the Directors and other designated persons of the Company from 08.08.2018 till the expiry of 48 hours after the declaration of financial results.

Place : Kolkata  
Date : 07.08.2018

For Websol Energy System Limited  
Sd/- Sima Jhunjhunwala  
Director

**Anjani Portland Cement Limited**  
Regd Office :306-A, The Capital, 3rd Floor, Plot no. C-70, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051 Tel no: +91-22-40239909 CIN:L26942MH1983PLC265166 Website Address: [www.anjanicement.com](http://www.anjanicement.com)

**Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2018**  
(Rs in Lakhs)

Sl.No	Particulars	Quarter Ended		
		30.06.2018	30.06.2017	31.03.2018
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from Operations	10,229.52	9,339.19	37,359.38
2	Net Profit for the period (before tax, Exceptional/ Extraordinary Items)	931.68	1,126.89	3,568.34
3	Net Profit for the period Before Tax, (after Exceptional/Extraordinary Items)	931.68	1,126.89	3,568.34
4	Net Profit for the period After Tax (after Exceptional/Extraordinary Items)	602.86	726.84	2,343.92
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and Other comprehensive income after tax)	612.29	703.58	2,353.51
6	Paid up Equity Share Capital	2,528.57	2,528.57	2,528.57
7	Reserves Excluding Revaluation Reserve	20,555.71	18,597.58	19,943.42
8	Earnings per Share (EPS) (Basic & Diluted)	2.42	2.78	9.31

**Notes:**

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the BSE Ltd and NSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015. The full format of the Results is available on the Stock Exchange website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and the Company's website ([www.anjanicement.com](http://www.anjanicement.com))

**For and on behalf of the Board of Directors of M/s. Anjani Portland Cement Ltd.,**

**A. Subramanian**  
Managing Director  
(DIN: 06693209)

Place : Chennai  
Date : 08-08-2018

**emami infrastructure limited**  
CIN: L45400WB2008PLC121426  
Regd office : Acropolis, 13th Floor, 1858/1, Rajdanga Main Road, Kasba, Kolkata-700107

**EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2018**  
(₹ in Lakhs)

Particulars	Quarter Ended 30th June 2018	Year Ended 31st March 2018	Quarter Ended 30th June 2017
	Unaudited	Audited	Unaudited
Total Income from Operations	55.58	146.73	34.18
Net Profit/ (Loss) before taxes	192.52	276.48	465.75
Net Profit/ (Loss) after taxes	99.56	378.85	321.66
Total Comprehensive Income [Comprising Profit/ (Loss) after tax and Other Comprehensive Income after tax]	101.32	385.23	321.66
Equity Share Capital	558.78	558.78	485.97
Reserves excluding Revaluation Reserves		14,392.04	
Earnings per share (of ₹2/- each) (Not annualised) :			
(a) Basic (₹)	0.36	1.36	1.32
(b) Diluted (₹)	0.36	1.36	1.32

**Notes:**

(a) These Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2018 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 8th August, 2018. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of these results.

(b) Figures for the quarter ended 30th June, 2017 are not comparable with the current quarter ended 30th June, 2018 as the Scheme of Amalgamation of Zandu Realty Limited with the Company has become effective from 11th May, 2018, the appointed date being 1st April, 2017.

(c) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the Company's website [www.emamirealty.com](http://www.emamirealty.com)

For and on behalf of the Board of Directors

Place : Kolkata  
Dated : 8th August, 2018

Girja Kumar Choudhary  
Wholtime Director & CFO

**aurionpro**  
**AURIONPRO SOLUTIONS LIMITED**  
 Regd Office: Synergia IT Park, Plot No-R-270, T.T.C. Industrial Estate,  
 Near Rabale Police Station, Rabale, Navi Mumbai - 400701. CIN: L99999MH1997PLC111637  
 Ph: +91 22 4040 7070; Fax: +91 22 4040 7080; E-mail: investor@aurionpro.com

**NOTICE OF RECORD DATE**

NOTICE is hereby given to all shareholders of Aurionpro Solutions Limited that pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Scheme of Arrangement ("Scheme") among Aurionpro Solutions Limited ("ASL") and Trejehara Solutions Limited ("TSL") and their respective Shareholders under Section 230 and 232 and other applicable provisions of the Companies Act 2013 approved by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench, vide their order dated 27<sup>th</sup> July, 2018 and in terms of the Scheme and in consideration of the transfer and vesting of the Demerged Undertaking of ASL as defined in the Scheme, to TSL, the ASL has fixed 17<sup>th</sup> August, 2018 as 'Record Date' for the purpose of ascertaining the entitlement of equity shareholders of ASL for allotment of:

1 (One) Equity Share of ₹ 10 each fully paid up for every 2 (Two) Equity Shares of ASL of ₹ 10 each fully paid up.

The above Notice is also available at the Company's website [www.aurionpro.com](http://www.aurionpro.com) and website of Stock Exchanges at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

For Aurionpro Solutions Limited  
 Sd/-  
**Ninad Kelkar**  
 Company Secretary

Place : Navi Mumbai  
 Date : 08<sup>th</sup> August, 2018

**शुद्धिपत्र**

दै. नवशक्तिमध्ये ८/८/२०१७ रोजी पान क्र. १६ वर प्रकाशित झालेल्या जाईडू कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडच्या एजीएमच्या सूचनेमध्ये शेवटच्या परिच्छेदातील कट-ऑफ डेट 'शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०१८' ऐवजी 'शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८' अशी वाचण्यात यावी.

**PUBLIC NOTICE**

This is to inform the general public that I Mrs. Sowmya Sridhar wife of Sridhar Ramaswamy and daughter of Shri. V. Padmanabhan and Mrs. Jothy Padmanabhan, formerly known by my maiden name as Sowmya and surname as Sridhar and I will be known by the said name as Sowmya which is also recorded in Govt of Maharashtra Gazette bearing No. M-1845006. Dated this 9th day of August 2018 Sowmya Sridhar

**KESAR ENTERPRISES LTD.**

नोंद. कार्यालय : ओरिएंटल हाऊस, ७, जमशेजरी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. भारत. संकेतस्थळ : <http://www.kesarindia.com>  
 सीआयएन-एल२४११६एमएच१९३३पीएलसी००१९९६

**सूचना**

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिग्युलेशन्स २०१५) च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९(१)(ए) अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३० जून, २०१८ रोजीच्या तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांना विचारत घेण्यासाठी मंगळवार, १४.०८.२०१८ रोजी एम. सी. घ्या हॉल बोर्ड रूम, मुंबई-४०० ००९ येथे घेण्यात येणार आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे  
 डी. जे. शाह  
 अनुपालन अधिकारी

मुंबई  
 ०८.०८.२०१८

नितीन फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज लिमिटेड  
 (सीआयएन: एल२९३१९३एमएच१९९५पीएलसी०९२३२३)  
 नोंद. कार्यालय: ५०१, डेल्टा, टेकनॉलॉजी स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन्स पर्वड, मुंबई-४०० ०७६,  
 दू. क्र. ०२२ ४०४५०००० फॅक्स क्र.: ०२२ २५७० १११० ईमेल: [nitinfire@vsnl.com](mailto:nitinfire@vsnl.com)  
 वेबसाईट: <http://www.nitinfire.com>

**सूचना - मंडळाची सभा**

रेग्युलेशन २९ सहवाचता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिग्युलेशन्स) २०१५ च्या रेग्युलेशननुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८ रोजी, इतर बाबींसह, ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अंतिम अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे आणि मंजूर करणे यासाठी घेण्यात येणार आहे. ही माहिती कंपनीची वेबसाईट म्हणजे [www.nitinfire.com](http://www.nitinfire.com) आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट म्हणजे [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि [www.nseindia.com](http://www.nseindia.com) यावर ही पाहता येईल.

नितीन फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज लिमिटेड करिता  
 सही / -  
**सवन कुमार कसन**  
 कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई  
 तारीख: ७ ऑगस्ट, २०१८

**Anjani Portland Cement Limited**

Regd Office : 306-A, The Capital, 3rd Floor, Plot no. C-70, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051 Tel no: +91-22-40239909 CIN:L26942MH1983PLC265166 Website Address : [www.anjanacement.com](http://www.anjanacement.com) (Rs. in Lakhs)

**Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2018** (Rs in Lakhs)

Sl.No	Particulars	Quarter Ended		Year Ended
		30.06.2018	30.06.2017	31.03.2018
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from Operations	10,229.52	9,339.19	37,359.38
2	Net Profit for the period (before tax, Exceptional/ Extraordinary Items)	931.68	1,126.89	3,568.34
3	Net Profit for the period Before Tax, (after Exceptional/Extraordinary Items)	931.68	1,126.89	3,568.34
4	Net Profit for the period After Tax (after Exceptional/Extraordinary Items)	602.86	726.84	2,343.92
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and Other comprehensive income after tax)	612.29	703.58	2,353.51
6	Paid up Equity Share Capital	2,528.57	2,528.57	2,528.57
7	Reserves Excluding Revaluation Reserve	20,555.71	18,597.58	19,943.42
8	Earnings per Share (EPS) (Basic & Diluted)	2.42	2.78	9.31

**Notes:**

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the BSE Ltd and NSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015. The full format of the Results is available on the Stock Exchange website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and the Company's website ([www.anjanacement.com](http://www.anjanacement.com))

For and on behalf of the Board of Directors of  
**M/s. Anjani Portland Cement Ltd.,**

**A. Subramanian**  
 Managing Director  
 (DIN: 06693209)

Place : Chennai  
 Date : 08-08-2018

**FSC Future Supply Chain Solutions Limited**

CIN: L63030MH2006PLC160376  
 Regd. Office : Knowledge House, Shyam Nagar, Jogeshwari-Vikhroli Link Road, Jogeshwari (E), Mumbai 400060.  
 Tel. No. : +91 22 6644 2200; Fax No.: +91 22 6644 2201,  
 Website: [www.futuresupplychains.com](http://www.futuresupplychains.com), Email: [investorrelations@futuresupplychains.com](mailto:investorrelations@futuresupplychains.com)

**Extracts of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2018** (₹ in Lakh)

Particulars	Quarter Ended	Three Months Ended	Quarter Ended
	30/06/2018	31/03/2018	30/06/2017
	Unaudited	Audited	Unaudited
Total Income from Operations	22,856.44	22,270.93	15,219.26
Net Profit / (Loss) before Tax	2,369.98	2,360.26	1,933.53
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	2,369.98	2,360.26	1,933.53
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,794.89	1,779.49	1,303.55
Total Comprehensive Income for the period [(comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,794.89	1,792.93	1,295.08
Equity Share Capital (Face Value ₹ 10/- per Share)	4,005.62	4,005.62	3,913.83
Earnings Per Share (Face Value ₹ 10/- per Share)			
Basic (in ₹)	4.48	4.44	3.33
Diluted (in ₹)	4.48	4.44	3.25

**Note:**

The above is an extract of the detailed format of the financial results for the Quarter ended June 30, 2018, filed with Stock Exchanges, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Results"). The complete format of the Results is available on the websites of the Stock Exchanges, viz., [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the Company's website at [www.futuresupplychains.com](http://www.futuresupplychains.com)

For Future Supply Chain Solutions Limited  
 Sd/-  
**Rakesh Biyani**  
 Chairman

Place : Mumbai  
 Date : 7 August 2018

**INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST TO SUBMIT RESOLUTION PLAN FOR S. KUMARS NATIONWIDE LIMITED**

S. Kumars Nationwide Limited ("Corporate Debtor") is a listed public limited company engaged in the production of fabrics (Shirting). It has integrated manufacturing plant located in Bharuch (Gujarat) and Dewas (Madhya Pradesh). It manufactures and sells recognized brand "Bharuche" in India. The brand "Bharuche" targets premium and super premium segments of the Indian Textile market. The Corporate Debtor is currently undergoing a Corporate Insolvency Resolution Process under the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 (IBC) pursuant to an order of Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench dated 24th April, 2018 against C.P. (IB) No. 294/NCLT/MB/2018.

Mr. Abhay N. Manudhane (IP Registration No. IBBI/IPA-001/IP-P00054/2016-17/10128) acting in his capacity as Interim Resolution Professional (IRP) appointed for Corporate Debtor, hereby invites all prospective lenders, investors and any other persons (Resolution Applicant) to submit Expression of Interest ("EOI") for the purpose of submission of Resolution Plan for Corporate Debtor in accordance with provisions of Insolvency and Bankruptcy Code (IBC), 2016.

**The last date for Submission of EOI is Saturday, 8th September, 2018 upto 5.00 p.m.**

Minimum qualifications for applicants to approach the Resolution Professional of the Corporate Debtor for the purpose of participating in the process are as under:

**For Any Body Corporate/ Individual**

Consolidated net worth of **Rs. 100 crores or more** in the immediately preceding completed financial year.

The Resolution Applicants are required to submit their EOI in the prescribed format for submission of EOI as uploaded on the website of the Corporate Debtor i.e. <http://sknl.co.in/sknl.html> and in accordance with terms and conditions mentioned therein.

Interested applicants may submit the EOI as per the format given in the process document by emailing it at [eoi.sknl@gmail.com](mailto:eoi.sknl@gmail.com), or hand delivering/ courier it in a sealed envelope to **Mr. Abhay N. Manudhane**, Interim Resolution Professional, Waterfall Insolvency Professionals LLP, 1204/1221 Maker Chambers V, Nariman Point, Mumbai-400021.

Post submission of the EOI by Resolution Applicants in accordance with the terms and conditions stipulated in the format for submission of EOI, the Resolution Applicants would be shortlisted by the IRP/ RP in the confirmation of Committee of Creditors of Corporate Debtor for their participation in the next stage of the process upon (i) signing a non-disclosure agreement for purpose of sharing of Information Memorandum in accordance with the Code; and (ii) providing any other information as may be required by the IRP/RP.

**Note:** The IRP/RP may on the direction of committee of creditors of Corporate Debtor have the right to cancel or modify the process and/or disqualify any interested party without assigning any reason and without any liability. This is not an offer document. Applicants should regularly visit the website referred to above to keep themselves updated regarding clarifications, amendments or extension of time, if any.

Sd/-  
 Mr. Abhay Narayan Manudhane  
 Interim Resolution Professional  
 S Kumars Nationwide Limited

Date: 9th August, 2018  
 Place: Mumbai

**राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड**  
 (भारत सरकारचा उपक्रम)

नोंदणीकृत कार्यालय: 'प्रियदर्शिनी', इस्टर्न एक्सप्रेस हायवे, सायन, मुंबई-४०० ०२२.  
 CIN No. L24110MH1978GOI020185 वेबसाईट: [www.rcfltd.com](http://www.rcfltd.com)

**३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय निष्कर्षांचा गोषवारा** (₹ लाखतात)

क्रम संख्या	विवरण	स्वतंत्र अलेखापरीक्षित निष्कर्षासाठी	
		तिमाही समाप्त ३०.०६.२०१८	तिमाही समाप्त ३०.०६.२०१७
		१	२
१.	एकूण प्रचलनापासून उत्पन्न	१९४३४८	१५५४४८
२.	कालावधीकरिता निवळ लाभ/(तोटा) (कर पूर्व, अपवादात्मक आणि/ किंवा असामान्य बाबींच्या आधी)	३५२१	३०७७
३.	करपूर्व कालावधीकरिता निवळ लाभ/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा असामान्य बाबींनंतर)	३५२१	३०७७
४.	करोत्तर कालावधीकरिता निवळ लाभ/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा असामान्य बाबींनंतर)	२२९९	२०५५
५.	सदर कालावधीकरिता (करोत्तर) एकूण सर्वसमावेशक (उत्पन्न लाभ/(तोटा) च्या समावेशासह) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)	२२५४	२०७५
६.	भरणा झालेले इन्विटी भाग भांडवल	५५९६९	५५९६९
७.	प्रति समभाग उत्पन्न (मुल्य प्रत्येकी ₹१०/-) मूलभूत आणि सौमिकृत (₹)	०.४२	०.३७
	* वार्षिकीकरण न करता	*	*

**टीपा:**

१. वरील निकाल लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले असून दिनांक ०८ ऑगस्ट २०१८ रोजी झालेल्या आपल्या बैठकीत संचालक मंडळाने ते मान्य केले आहेत. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निकालांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

२. ३० जून २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे निकाल हे कंपनी (भारतीय लेखांकन मानके) नियम, २०१५ च्या नियम ३ आणि कंपनी (भारतीय लेखांकन मानके) सुधारित नियम, २०१६ सह वाचलेल्या कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १३३ खाली विहित केलेल्या आयएनडी एस चे पालन करतात.

३. आधीच्या सुसंगत कालखंडांचे आकडे तुलनात्मक करण्यासाठी जिथे आवश्यक आहेत तिथे पुनर्कथित/पुनर्गटित केले आहेत.

४. वरील माहिती ही सेबी (लिस्टिंग आणि इतर प्रगटीकरणाच्या आवश्यकता) नियम २०१५ मधील नियम ३३ अन्वये बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या कडे सादर करण्यात आलेल्या ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीच्या वित्तीय परिणामाचा गोषवारा आहे. संपूर्ण स्वरूपातील वित्तीय परिणाम कंपनीच्या वेबसाईट [www.rcfltd.com](http://www.rcfltd.com) आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि [www.nseindia.com](http://www.nseindia.com) येथे उपलब्ध आहेत.

संचालक मंडळाच्यावतीने व च्या तर्फे  
**राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.**  
 उमेश व्ही. धात्रक  
 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  
 DIN NO : ०७७९८३९४

दिनांक : ८ ऑगस्ट, २०१८  
 स्थान : मुंबई

संयुद्धिची एकत्र वाटचाल

**GARWARE**

**GARWARE POLYESTER LIMITED**  
 CIN: L10889MH1957PLC010889

Registered Office: Naigaon, Post Waluj, Aurangabad-431133  
 Corporate Office: Garware House 50-A, Swami Nityanand Marg, Vile Parle (E), Mumbai-400 057.  
 Website: [www.garwarepoly.com](http://www.garwarepoly.com), Telephone: 6698 8000, Email: [cs@garwarepoly.com](mailto:cs@garwarepoly.com)

**Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2018** (₹ in 'Lakhs')

Sr. No.	Particulars	Standalone			
		Quarter Ended		Year Ended	
		30.06.2018 (Unaudited)	31.03.2018 (Audited)*	30.06.2017 (Unaudited)	31.03.2018 (Audited)
1	Total income from operation (net)	23186	22060	21611	83708
2	Net Profit / (Loss) for the period from ordinary activities after tax	2114	1249	1008	3376
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	2114	1249	1008	3376
4	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2436	1114	1417	4062
5	Equity Share Capital	2323	2323	2323	2323
6	Reserves excluding Revaluation Reserve as at Balance sheet date				126763
7	Earnings Per Share (before and after extraordinary items) (of ₹ 10 /- each)				
	Basic:	9.10	5.38	4.34	14.53
	Diluted:	9.10	5.38	4.34	14.53

**Notes:**

1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 8<sup>th</sup> August, 2018. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the Results for quarter ended 30<sup>th</sup> June 2018.

2) Post applicability of Goods and Service Tax (GST) with effect from 1<sup>st</sup> July 2017, Revenue from operations are disclosed net of GST, where as Excise duty form part of total expenses in previous periods. Accordingly, the revenue from operations and total expenses for the quarter ended 30<sup>th</sup> June 2017 and year ended 31<sup>st</sup> March 2018 are not comparable with current period.

3) \* The figures of the last quarter of the previous year ended 31<sup>st</sup> March, 2018 are balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published unaudited year to date figures up to the third quarter of the nine months period ended 31<sup>st</sup> December, 2017.

4) The above is an extract of the detailed format of Annual financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of annual financial results are available on the website of stock exchange ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and also on the website of the Company ([www.garwarepoly.com](http://www.garwarepoly.com)).

For GARWARE POLYESTER LIMITED  
**SHASHIKANT B. GARWARE**  
 CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR

Place: Mumbai  
 Date: August 8, 2018